



# सीताफळ बागेचे नियोजन, व्यवस्थापन

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे,  
सुनील नाळे

सीताफळ कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या जातीची, एकाच गुणधर्माची, दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळतात. बागेत लवकर फलधारणा होते, उत्पादनही एकसारखे मिळते. लागवडीसाठी 'फुले पुंरंद' या जातीची निवड करावी. कलमांची एक मीटर उंची झाल्यानंतर चारही दिशांना एकसारखया फांद्या विखुरल्या जातील असे बळण द्यावे.

**कोरडवाहू** भागातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक पिकांऐवजी कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सीताफळाराचा वापर आइस्ट्रीम, मिल्कशेक, प्रूट सैल्ड, खडी अशा पदार्थांमध्ये वाढत आहे. सीताफळास उण व कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे ३० ते ४० अंश सेल्सिसअस तापमान आणि ५०० ते ६०० मि.मी. पर्जन्यमान फळांच्या वाढीसाठी पोषक असते. फळधारणेवेळी ८० टक्क्यापेक्षा जात आप्रतीची गरज असते. फळे पिकताना उबदार व कोरडे हवामान असल्यास गोडी चांगली येते. अत्यंत काटक, मुळे खोलवू न जाणारे फळझाड असल्याने उथळ हलक्या मुरमाड डॉग्गा उत्तराच्या जमिनीत तग घरते. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगली निचारा होणारी दोन ते तीन टक्के उत्तराची, भरपूर संद्रिय पदार्थ असणारी



योग्य व्यवस्थापन आणि बळण दिलेली सीताफळाची बाग.

जमीन असावी.

रोपांची निवड

- रोपे वियांपासून आणि शाखीय (कलम) पद्धतीने तयार केली जातात. वियांपासून लागवड केलेली झाडे एकसारखया गुणधर्माची नसतात. तसेच फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखे नसते, त्यामध्ये प्रत्येक झाडांची फळांची गुणवत्ता, उत्पादनात फरक होते.
- कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या जातीची, एकाच गुणधर्माची, दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळतात. बागेत लवकर फलधारणा होते व उत्पादनही एकसारखे मिळते. त्यामुळे कलमांची लागवडीसाठी निवड करावी.

लागवड

- लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवून उन्हामध्ये तापू द्यावी. पावसाळ्यापूर्वी हलक्या व मुरमाड कर्निनीत ४ × ४ मीटर (हेक्टरी ६२५ झाडे) आणि मध्यम जमिनीत ५ × ५ मीटर (हेक्टरी ४०० झाडे) अंतरावर ४५ × ४५ सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्डा एक ते दोन घेमेले कुळजेले शेणखत, दोन ते तीन घेमेले पोयाया माती, एक किलो सिंगल सुपर फॉर्सेन या मिश्रणाने योग्य पद्धतीने भरावा.
- पुरेस पाऊस पडल्यानंतर खड्डात मध्यभागी लहान खड्डा करला लागवड करावी. लागवडीनंतर बाजूची मारी खोडापोवती हलक्या हाताने दाबावी. काठीचा आधार देऊन कलमे सुतलीने सैल बांधावीत. पुरेस पाऊस नसेल तर लेगेह झारीने पाणी द्यावे.

बळण देणे

- लागवड केल्यानंतर कलमास योग्य आकार येण्यासाठी मुळ्य खोडावर कलमजोडाच्या खाली येणारे फुटवे वरचेवर काढून टाकवेत. एक मीटर उंची झाल्यानंतर झाडाच्या चारही दिशांना एकसारखया फांद्या विखुरल्या जातील असे बळण द्यावे.
- एका ठिकाणी गर्दी झालेल्या, वेळावाकड्या फांद्या काढून टाकवात. अशाप्रकारे बळण दिल्यास झाडांवर भरपूर सूर्प्रकाश पडून हवा खेळती राहते, झाडांची



## 'फुले पुंरंद' जातीची वैशिष्ट्ये

- फळे : आकर्षक आणि आकाराने मोठी.
- वजन : ३६० ते ३८८ प्रॅम.
- झाडावरील फळांची संख्या : ११८ ते १५४
- फळांतील विद्युत्तर्वर्धकांचे प्रमाण : २२ ते २४ टक्के
- वियांचे कमी प्रमाण : ३७ ते ४०
- गरावे अधिक प्रमाण : ४५ ते ४८ टक्के
- पाकल्यांची संख्या अधिक, घट आणि रसालदार गर, आल्हादायक स्वाद.
- पिठ्या घेण्या कीड, फळस रोगास मध्यम प्रतिकारक.

वाढ व फुले लागवडाचे प्रमाण वाढून भरपूर फलधारणा होते. चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.

## आंतर पिके

- लागवडीनंतर सुरवातीची दोन-तीन वर्षे खरीप होणारात मूरा, उडीद, चवळी, भुईमूरा, सोयावीन, घेवडा, ताग, धेचा तसेच विविध भाजीपाला यांसारांची आंतरपिके घ्यावीत.
- आंतरपिकांमुळे जमीन संपूर्ण झाकली जाते. जमिनीत ओलावा टिक्कून राहतो. ताणांचे आपोआप नियंत्रण होते. जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.

## बहर व्यवस्थापन

- अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येते. पंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणूने उन्हाळाच्या सुरुवातीस बहर घरत येतो याकरिता बाजारीचे आंतरपीक घेतल्यास आप्रतीत टिक्कून राहण्यास मदत होजून अधिक फलधारणा होते.
- उन्हाळी बहराची फळे जूलै-ऑगस्टदरम्यान काढीची तयार होते असल्याने बाजारभाव चांगला मिळून आर्थिक नफा बाढतो. 'फुले पुंरंद' ही जात या बहरास उत्तम प्रतिसाद देते.

## पाणी व्यवस्थापन

- हे कोरडवाहू फळझाड असल्याने गरजेइतकैच पाणी द्यावे. लागवडीनंतर ३ ते ४ वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन ५० ते ६० लिटर पाणी पुरेस होते. झाडांपीली अंतर व स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते.
- सूक्ष्म फळविर्भिती, फलधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवधीत जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीची काळात बागेस हलक्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी, मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी पाणी भारी जमिनीत १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
- टिक्कूक सिंचन पद्धतीने पाणी नियोजन करावे. खते पाण्यात मिसळून देता येत असल्याने खतांच्या मात्रेत

## खत व्यवस्थापन

- पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास बहर घरताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. नवाची अर्धी मात्रा, संपूर्ण स्फुरद, पालाश ची माझा खोडापासून दूर फांद्याच्या परिधावाली रिंग करून द्यावे. खते झाकून पहिले पाणी द्यावे. उलेल्या अर्धी नवाची मात्रा एक महिन्याच्या अंतराने द्यावी.
- प्रत्येक झाडास दरवर्षी लागवडीनंतर सुरुवातीला पाच वर्षांपूर्वी यावडीची खतपात्रा

वर्ष	शेणखत / कंपोस्ट खत (किलो)	नव (प्रॅम)	स्फुरद (प्रॅम)	पालाश (प्रॅम)
१	१०	५०	२५	२५
२	२०	१००	५०	५०
३	३०	१५०	७५	७५
४	४०	२००	१००	१००
५	५०	२५०	१२५	१२५

२५ ते ३० टक्के बचत होते. खते निच्याद्वारे आर व्हिरोकरणामुळे वाया जात नाहीत. त्याचबोरेव जमिनीच्या चढ-उत्तरावसुदा नियंत्रित पद्धतीने सारख्या प्रमाणात पाणी देता येते.

## उत्पादन

- लागवड केल्यानंतर पहिले तीन वर्षे झाडाचा शाखीय विकास होऊ द्यावे, चौथ्या वर्षांपासून बहर व्यवस्थापन सुरु करावे. सुरुवातीची २ ते ३ वर्षे फळे कमी लागतात. जर जसे झाडाचे वय वाढते तसेच फळांची संख्या वाढते वाढून उत्पादनही वाढते. फुले आल्यापासून फळे पकव होण्यास साधारण पाच वर्षांपूर्वी यावडीची खतांची लागतो. 'फुले पुंरंद' जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासाठी ४० ते ५० किलो फळांची उत्पादन होते.
- डॉ. प्रदीप दळवे, ११८३३१०१५५ (अखिल भारतीय समवित कोरडवाहू कैफलपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जागवडाची, ता. पुंरंद, जि. पुणे)